



प्रसिद्धीसाठी

बँक ऑफ महाराष्ट्रला भारत सरकारने पीएम-केअर्स फंडासाठी देणगी गोळा करण्याकरिता नेमले

पुणे, एप्रिल 06, 2020 : भारत सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रला पीएम केअर्स फंडामध्ये देणग्या गोळा करण्यासाठी नामीत केले आहे

कोविड - 19 या विषाणू संक्रमणाच्या प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी 28 मार्च 2020 रोजी प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टंस अँड रिलीफ ईन इमर्जन्सी सिच्युएशन फंड याचा प्रारंभ करण्यात आला असून यातून कोविड - 19 या विषाणू संक्रमण महामारीसह आपत्कालीन स्थितीत बाधा झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने नागरिकांना मदत केली जाते आणि या संकटकालीन परिस्थितीचा सामना केला जातो.

असे सर्व योगदान आयकर कायद्यातील कलम 80 जी अंतर्गत 100 टक्के प्राप्तिकर सूट मिळण्यास पात्र असून देणगी देण्यासाठी पीएम केअर्स फंड या नावे काढलेले चेक्स, डिमांड डाफ्ट्स यासह आरटीजीएस / एनईएफटी अथवा आयएमपीएस द्वारे पाठवलेले पैसे दिले जावू शकतात. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रच्या नियुक्त बचत खात्यात इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टमद्वारे (ईसीएस) थेट अंशदान देखील पाठवता येते.

इच्छुक नागरिक आणि संस्थापीएम केअर्स फंड यामध्ये देणगी देण्यासाठी खालील तपशीलांचा वापर करून देणगी देऊ शकतात

खात्याचे नाव: पीएम केअर्स

खाते क्रमांक: 60355358964

आयएफएससी: MAHB0001160

बँकेचे नाव: बँक ऑफ महाराष्ट्र

शाखेचे नाव: युपीएससी शाखा

पत्ता: धोलपूर हाऊस, शाहजहान मार्ग, नवी दिल्ली - 110069

कोविड -19 विषाणू संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी अनेकजण पुढे येवून उदारपणे पीएम केअर्स फंडामध्ये आपले योगदान देणगी स्वरूपात देत आहेत ज्यामध्ये सामान्य नागरिकांसह नामांकित,



बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
भारत सरकार का उद्यम
एक परिवार एक बँक

Marketing and Publicity
Head Office

agmmkt@mahabank.co.in; cmmedia@mahabank.co.in

प्रख्यात, प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध व्यक्तीं, समाजातील विविध कॉर्पोरेट्स, शासन संस्था, संरक्षण कर्मचारी, पीएसयूचे कर्मचारी, सिने आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आहेत.

संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आज प्रत्येकजण पाळत असलेल्या नियमांसह देशापुढील या आव्हानात्मक संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येवून उदार-हस्ते देणगी द्यावी आणि हे संकट परतावून लावण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे करण्यात आलेले आहे.